

VESIT @ AICTE-CII Industry-linked Technical Institute Survey 2016

AICTE (All India Council of Technical Education) –CII (Confederation of Indian Industries) Industry-linked Technical Institute survey which was conducted during 4th May 2016 – 31st August 2016 and result was recently declared at UK-India Tech Summit held at New Delhi. This summit was jointly inaugurated by Hon. Prime Minister Shri Narendra Modi and UK' PM Theresa May on 7th November 2016.

Out of total 12610 eligible institutes in the category of Architecture, Pharmacy, Management and Engineering, 890 institutions successfully submitted the application for the survey.

Detailed Statistics as follows:

Overall Statistics

Region Wise : **Total Region- 8**

Highest Average Score : First : Southern Region (Average Score 26.17)

Second : **Western Region (Average Score 21.09)**

Third : Central Region (Average Score 19.41)

Total Participants - 890 (Engg. -646 + Arch.-23 + Mgmt. – 154 + Pharmacy - 67)		
Category Awarded		
Platinum # (Score >30)	Gold (Score between 10 & 30)	Silver (Score <30)
164 Institutes	477 Institutes	249 Institutes
18%	54%	28%

VESIT placed in the Platinum Category

Western Region

(Goa, Maharashtra, Daman and Diu, Dadra and Nagar Haveli)

Total Participants - 155 (Engg. -100 + Arch.-1 + Mgmt. – 32 + Pharmacy - 22)		
Platinum # (Score >30)	Gold (Score between 10 & 30)	Silver (Score <30)
37 Institutes	88 Institutes	30 Institutes
23.87%	56.77%	19.35%

VESIT placed in the Platinum Category

Since 1962

Academic Calendar 2016-17**(ODD SEMESTER)**

- | | |
|---|-----------------------------|
| 1] Term begins (S.E., T.E., B.E., MCA-II, and MCA-III) on | 11/07/2016 |
| (M.E, FE & MCA-I) on | 01/08/2016 |
| 2] Class Council Election | 13/07/2016 to 16/07/2016 |
| 3] Student's Council Election | 23/07/2016 |
| 4] Meeting of student's Council | 27/07/2016 |
| 5] Society Council Interview for (B.E. students): | 19/07/2016 to 23/07/2016 |
| 6] First defaulter's List** (SE, TE, BE, MCA-II &MCA-III) | 01/08/2016 |
| 7] Music Event | 04/08/2016 |
| 8] SORT Event | 12/08/2016 |
| 9] Subject Group Advisors Meetings | 16/08/2016 to 23/08/2016 |
| 10] Sphurti (indoor) inauguration | 24/08/2016 |
| 11] Fresher's party (F.E.) | 26/08/2016 |
| 12] Second defaulter's List** (SE, TE, BE&MCA-II &MCA-III) | 01/09/2016 |
| First defaulter's List** (ME, FE& MCA-I) | |
| 13] Fresher's party (MCA-I) | 03/09/2016 |
| 14] Mid Semester Break | 06/09/2016 to 12/09/2016 |
| 15] Praxis | 22/09/2016 & 23/09/2016 |
| 16] Octaves | 29/09/2016, 30/09/2016 & |
| 01/10/2016 | |
| 17] Critical defaulter's List** (SE, TE, BE, MCA-II &MCA-III) | 01/10/2016 |
| Second defaulter's List** (ME, FE& MCA-I) | |
| 18] Test Days: SE, TE, BE, MCA-II&MCA-III | Test 1- Aug. 16, 18, 19, 20 |
| | Test 2- |
| OCT. 10, 13, 14, 15 | |
| FE, MCA-1, ME | Test 1- Sept 16, 17 &19 |
| | Test 2- Nov 3, 4, 5&7 |
| 19] World Students day (ATS) | 15/10/2016 |
| 20] Last Instructional Day (SE, TE, BE & MCA- II, MCA-III) | 24/10 /2016 |
| 21] Critical Defaulter's List** (ME, FE& MCA-I) | 01/11/2016 |

22] Last Instructional Day (ME, FE &MCA-I)	12/11/2016
23] Submissions & mock orals	
(SE, TE, BE, MCA-II&MCA-III)	25/10/2016 to 28/10/2016
M.E, F.E& MCA-I	15/11/2016 to 19/11/2016
24] Conduction of Oral and Practical Exams:	
(S.E, T.E., B.E.)	29/10/2016 to 12/11/2016
MCA-II &MCA-III (Tentative)	29/10/2016 to 12 /11/2016
F.E -1	20/11/2016 to27 /11/2016
MCA-I (Tentative)	20/11/2016 to 27 /11/2016
M.E	20/11/2016 to27 /11/2016
25] Commencement of all Theory Exams:	
All Higher Semester + F.E. (SEM II)	22 /11/2016 onwards
F.E. (SEM I) Regular, M.E, MCA-1	03 /12/2016 onwards
<u>Term</u>	
SE, TE, BE	11/07/2016 to 28/10/2016
MCA-II& MCA-III	11/07/2016 to 28/10/2016
FE	01/08/2016 to 19/11/2016
ME, MCA-I	01/08/2014 to 19/11/2016
26] Commencement of CAP	25/11/2016 onwards
27] Commencement New Term	11/01/2017

**Attendance Committee Meetings (For SE, TE, BE MCA-II &MCA-III) ---first week of August, September and October.

For (ME, FE& MCA -I) ---- first week of September, October and November.

(Even Semester)

1. Term starts on	11/01/2017
2. Sphurti (Outdoor)	06/01/2017 -28/02/2017
3. Winter School (for students)	05/01/2017 to 10/01/2017
4. Faculty Development Program (for staff)	04/01/2017 to 10/01/2017
5. Alumni Day	07/01/2017
6. Illusion	11/01/2017 to 14/01/2017
7. Book Swap (E-Cell event)	11/01/2017 to 19/01/2017

Since 1962

8. Meeting of Students Council at 1.00 pm	18/01/2017
9 .Satyanarayan Puja	04/02/2017
10. Window period for Society Activities	18/01/2017 to 8/02/2017
11. One Act Play	20-01-2017 & 21/01/2017
12. E-Cell Event	23/01/2017
13. SORT	24/01/2017 & 25/01/2017
14. Meeting of LBS guides with LBS Incharge and Principal/Vice Principal	25/01/2017
15. ATS Final	28/01/2017
16. Veslit week	30/01/2017- 03/02/2017
17. Attendance Report 1	01/02/2017
* (Attendance Committee Meeting is to be held in the first week of every month)	
18. Photo Session	11/02/2017
19. UTSAV Auditions	13/02/2017 – 07/03/2017
20. The Big Stage (Music Event)	15/02/2017 – 17/02/2017
21. Blood Donation	22/02/2017
22. TEST 1	25/02/2017 to 01/03/17
23. Group Advisors' meeting for Lesson plan / Lab Plan Audit	25/02/2017 to 01/03/2017
24. Attendance Report 2	01/03/2017
25. Parents. Teachers Meet	4/03/2017
26. EDIFICE	Yet to be plan
27. DAB Committee Meetings	27/03/2017 to 31/03/2017
28. UTSAV days	8/03/2017 – 15/03/2017
29. UTSAV'17	16/03/2017 & 17/03/2017
30. Annual Day and Prize Distribution	18/03/2017
31. Technology Day	20/03/2017
32. Internship Mela	20/03/2017 – 25/03/2017
33. Society Symposium	27/03/2017-01/04/2017
34. Group Advisors' meeting for Academic audit	13/04/2017 to 18/04/2017
35. Mock Viva & Submissions	19/04/2017 to 22/04/2017
36. Attendance Report 3	01/04/2017

37. Last Instructional Day	12/04/2017
38. TEST 2	13/04/2017 to 18/04/2017
39. Term End	22/04/2017
40. Vacation slot (for staff)	24/04/2017 to 01/07/2017
41. Conduction of oral and practical examination	24/04/2017 to 04/05/2017
42. Commencement of theory exams (FE seem-II & all higher sems of Engg & MCA)	11/05/2017
43. Commencement of theory exam FE (SEM-I) (regular)	11/05/2017
44. Commencement of CAP	15/05/2017
45. Faculty Development Program (for staff)	03/07/2017 to 8/07/2017
46. Commencement of New Term	10/07/2017



V.E.S.

Since 1962

STUDENTS SECTION :**E-YANTRA IDEA COMPETITION:**

e-Yantra Idea Competition:- e-Yantra Ideas Competition provides a platform for elsi (e-Yantra Lab Setup Initiative) college students to implement and showcase their innovative ideas. The idea portrayed by our student was Pothole Management System Using Image Processing.



The e-Yantra Team collecting their Prize

NIYantra 2016

NIYantra 2016 witnessed submissions from more than 950+ teams, out of which 18 teams made it to the finals. Teams from Vivekanand Education Society's Institute Of Technology and K.J. Somaiya College of Engineering were the runners-up.

V.E.S.

Since 1962

दोन भावांची हटके 'डोकॅलिटी' : पाइपलाइन व्यवस्थेचे आयुर्मान वाढवणे शक्य होईल

भूमिगत पाइपलाइनच्या पाहणीसाठी 'रोबो'

मुंबई : कालबाह्य आणि झिजलेल्या पाइपलाइनमुळे मोल्यवान पाणी वाया जाते. अचूक पाहणी व्यवस्थेच्या अभावामुळे हा प्रश्न अधिक गंभीर होत आहे. यावर उपाय शोधत विवेकानंद एज्युकेशन सोसायटीज् इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग आणि सोमच्या महाविद्यालयातील दोन भावांनी मिळून 'रोबो'ची निर्मिती केली आहे.

इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगच्या तृतीय वर्षाला असलेला विद्यार्थी रोहित कश्यप आणि सोमच्या कॉलेजमधील विद्यार्थी राहुल कश्यप यांनी इन-पाइप पाहणी करण्यासाठी 'सेपर - सेमी-ऑटोनाॅमस पाइपलाइन एक्सप्लोरेशन रोबो' तयार केला आहे.

सध्याच्या पाइपलाइन भूमिगत आहेत आणि पारंपरिक पाहणी पद्धतीद्वारे त्यांचे मूल्यमापन सहजपणे करणे शक्य नाही. या पाइपलाइन चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी आणि भविष्यातील संकट टाळण्यासाठी त्यांची नियमितपणे पाहणी करणे आवश्यक आहे. मुंबईतील पाइपलाइनचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे (बीएमसी)



'सेपर' म्हणजे आधुनिक पाइपलाइन व्यवस्थेची स्थिती तपासण्यासाठी व नोंदवण्यासाठी शोधलेला परिपूर्ण व किफायतशीर उपाय आहे. दगाळ स्थितीमध्ये इमेजेस घेण्याच्या आणि यूएव्हीने समाविष्ट करता येईल अशा अंतराच्या बाबतीत, पाइपलाइनची पाहणी करण्याच्या सध्याच्या तंत्रज्ञानाच्या काही मर्यादा आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या या प्रकल्पामध्ये व्हीईएसआयटीचे प्रा. अभिजित शेते यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रकल्प विकासाच्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यात मोलाचे मार्गदर्शन केले.

विशिष्ट यंत्रणा असून, त्यामध्ये रस्त्याच्या जाळ्याखाली असलेल्या पाण्याचा पाइपलाइनमधील गळती शोधण्यासाठी साउंडिंग रॉड घेतलेले

'साउंडिंग मुकादम' फेच्या मारतात. पाइपची पाहणी करण्यासाठी उपाय म्हणून आणि सध्याचे नुकसान व झीज यांचे प्रमाण नोंदविण्यासाठी,

कालबाह्य तंत्रज्ञानावर 'सेपर'चा नवा पर्याय

या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रचंड खर्च करावा लागतो. नवी तंत्रज्ञान गॅझेट आणि मोठ्या दबावाखाली काम करण्याची सिद्ध झालेली क्षमता असलेला 'सेपर' सध्याच्या कालबाह्य तंत्रज्ञानाला तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्य पर्याय ठरू शकतो, असे रोहित कश्यप यांनी स्पष्ट केले.

'सेपर' राष्ट्रीय स्तरावर सेमी फायनलमध्ये दाखल

'सेपर'ने नियंत्रित या तांत्रिक ज्ञान वापरून प्रत्यक्ष जीवनातील प्रश्न सोडवण्यासाठी इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या नॅशनल इन्स्ट्रुमेंट्सने आयोजित केलेल्या वार्षिक स्टुडंट डिझाइन कॉन्टेस्टच्या सेमी-फायनल फेरीमध्ये प्रवेश केला आहे.

केवळ पुस्तकी ज्ञान नको; कार्यक्षमतेवर अधिक भर

प्रत्यक्ष आयुष्यातील आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी केवळ पुस्तकी ज्ञान उपयोगी नाही. कार्यात्मक क्षमता वाढविण्यावर भर देत असताना, विद्यार्थ्यांना विरवासाह पर्याय विकसित करण्यासाठी आपले ज्ञान व कौशल्य वापरण्यासाठी प्रोत्साहन मिळणे महत्त्वाचे आहे. तरुणांना मार्गदर्शन करणे, त्यांची सर्जनशील क्षमता योग्य दिशेला वळवणे आणि शास्त्रीय बाबतीत सुसज्ज अशा प्रोफेशनल्सची निर्मिती करणे, ही सक्षम आणि स्वयंपूर्ण भारत घडविण्याची गुरुकिल्ली आहे.

- डॉ. जे. एम. नायर, प्राचार्य, विवेकानंद एज्युकेशन सोसायटीज् इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी

जेणेकरून पाइपलाइन व्यवस्थेचे आयुर्मान वाढविण्यासाठी महत्त्वाची धोरणे आखण्यासाठी मदत होईल, 'सेपर'ची निर्मिती करण्यात आली

आहे. त्याचा उपयोग, तेल व वायू वाहून नेणाऱ्या पाइपलाइनची कार्यक्षमता तपासण्यासाठीही करता येऊ शकते. (प्रतिनिधी)

V.E.S.

Since 1962

SAPER – Semi-Autonomous Pipeline Exploration Robot

Contact Information

- University:
 1. Vivekanand Education Society's Institute of Technology, Mumbai.
 2. K. J. Somaiya College of Engineering, Mumbai (Autonomous).
- Team Members (Year of Graduation):
 1. Rohit Kashyap (2018).
 2. Rahul Kashyap (2018).
- Faculty Guide:
 1. Prof. Abhijit Shete (Vivekanand Education Society's Institute of Technology)

Project Information

- **Title:** SAPER – Semi-Autonomous Pipeline Exploration Robot.
- **Description:**

Existing pipeline systems are located underground and cannot be frequently monitored by conventional monitoring systems. Inspection of these pipelines on a regular basis is essential to keep them functional and prevent future disasters. SAPER is an in-pipe exploration robot that can help local corporations identify the problems in the existing network of ducts and pipelines without excavating and before they lead to disasters like floods, contaminated drinking water, health hazards, etc. SAPER has been devised as a one-stop solution to undertake a visual inspection of pipes and document the extent of corrosion and damages in real-time environments, helping in planning out critical strategies for extending the lifespans of pipeline systems.
- **The Challenge:**

The existing network of pipelines comprises of pipes of various diameters and fixtures like 45° & 90° elbows, T & Y-branches, etc. The main aim was to design a robot that could easily adjust in any pipe size and traverse in such fixtures without any difficulties. The second challenge was to deploy reliable sensors and actuators on the robot that could help in good locomotion and provide accurate data to determine the health of a pipe.
- **Products:**
 - **NI Hardware & Software:** NI myRIO-1900, NI LabVIEW 2015.
 - **Other Hardware:** USB Camera, Sharp IR Sensor GP2Y0A21YK0F, Dual Shaft BO Motors, Central Shaft DC Motors, Servo Motor MG-995, Photo-interrupter Sharp GP1A52HRJ00F, Encoder Metal Disc, Rotary Encoder KY-040, Gas Sensor MQ2, Temperature Sensor LM35, Gyroscope MPU6050, L298 Motor Driver, LM2596 Buck Converters, USB Hub, USB 2.0 Flash Drive, etc.

V.E.S.

Since 1962

- **The Solution:**

- Our design is based on *Inverted V*' structure with caterpillar tracks & wall press mechanism in the first model to ensure good contact surface area and firm grip.
- The caterpillar tracks provide locomotion and the links with springs are useful to adjust to the pipe size.
- In the second model, dual shaft BO motors are connected 120° apart and used for locomotion while a universal joint is made using servo motors for steering purpose. Lead screw mechanism is used to adapt to the varying pipe size.
- All the hardware & supported electronics circuits are deployed on both the models and a report is generated, analysis of which helps in determining the pipe's health.
- The prototypes are fully functional only for dry pipes and their build time was around three months.
- At present, the prototypes designed were manufactured using acrylic and were not specific to any particular domain.

Remote Patient Health Monitoring System

Four final year Electronics and Telecommunication students Ashni Damaria, Laveena Dulani, Preksha Goyal and Rahul Goswami have gone beyond textbooks to develop a prototype, the remote patient health monitoring system, that will help doctors monitor rural patients' vital signs to facilitate better diagnosis. What started out as a final year project may now turn into something that could boost rural healthcare in the region. The students pooled in resources to come up with the seed money of Rs 7,500, which was reimbursed by the college. The group came up with suggestions to enhance the device's functioning. "A sensor will be attached to a patient's finger to monitor and record vital signs like blood pressure, heart rate and temperature. The data recorded can be accessed by the doctor through the use of a computer or mobile device in another location



'Road Divider Based Power Generation and Street Light Illumination'

The students of D19B EXTC final year - Ramanathan Choodamani, Shivesh Hiranandani, Shubham Koyande, Ketan Vaidya, guided by Mrs. Ashwini Sawant, successfully presented project titled 'Road Divider Based Power Generation and Street Light Illumination' which **won the 2nd position in University Final Round of AVISHKAR 2016-17 - A Research Convention.** They would be representing



University of Mumbai in the next Round. The proposed model demonstrates the generation of electricity with the help of wind energy from the vehicular movement on the highways. The light automation helps in efficient use of generated electricity.

INDUSTRY PROJECTS

Sr. No.	Name of the Industry	Title of Project	Name of Students	Project Mentor
1	MCGM, N - ward Ghatkopar Suryakant Satpute, 9167772070 / 9702025742	Application Development for MCGM	Ashwija Shetty (D17C)	Mrs. Manisha Ghairwal
			Urmi Jadhav(D17C)	
			Gaurav Vaswani (D17B)	
2	Sai Packer and Printers Plot no. 10-A, Industrial area behind SK biscuits, Opp. Samrat Biscuit Rd, Behind Powai Petrol pump. Unr-421004. monie_in@hotmail.com 9822623500	ERP based Printing System with Data Analysis	Varun Golani (D17B)	Mrs. Gresha Bhatia
			Akshay Dudani (D17B)	
			Khushboo Jetwani (D17C)	
			Hitesh Hinduja (D17B)	
3	FAFADIA TECH, A7, Anant apartment , Opp Khasiyat Holel,Vile Parle , Mumbai Tel 022-26124412 customercare@fafadiatech.com	Textual Analysis using NLP	Manaswini M. (D17B)	Mr. Prashant Kanade
			Aishwarya Sadasivan (D17B)	
			Meghna Mohan (D17B)	
			Komal Dhuri (D17B)	
4	Macksofy Technologies Pvt. Ltd. 308, B Wing, HDIL Commercial Tower, Beside Stright Center, BKC, Mumbai Mr. Yasir Arafat 9619439639	MackDroid	Akshit Bhateja (D17A)	Ms. Kajal Jewani
			Aishwarya Kourani (D17C)	
			Ekta Sirwani (D17C)	
			Maaz Sirkhot (D17C)	

Since 1962

Participation in Inter College Competition**Total No. of competitions: 05**

Sr. No.	Event Name	Venue	Student's Name	Awards / Achievements
3	Code For Good, Mumbai 2016	JP. Morgan Chase & Co, Goregaon office.	Rucha Desai (D17B)	WINNER of Code For Good
4	Inter College Drama	VESIT	Akshit Batheja (D17A)	2nd Prize
5	Inter Collegiate Solo Singing Competition, MANZAR'16	ICT, Matunga	Tanaya Seth (D17A)	2nd Prize

Open Source Programming Workshop :For Students
Summer School Activity (Total No. of Workshops : 02)

As a part of Skill Development, a Summer School Program has been organized for second, third, final year and passed out students of VESIT during the beginning of the academic year. The details of the two workshops are attached below.

Sr. No.	Title	Conducted by	Organized by	Date	Number of days
1	Data Analytics using R Programming	Mr. Manish Jain, Delflip Edusense Pvt Ltd (Incharge : Priya R. L.)	Departments of Computer, IT and MCA of VESIT	11th-14th July, 2016	4 Days
2	FOSS Technologies with Python Programming	Ms.Sayali, (founder and CEO of Foslipy) , Prof. Amit Chougule, (Co-HOD(CS) G.V. Acharya Institute of Engineering and Technology), Mr.Ankit Mishra (Volunteer,FOSS Community), Ms.Ujwala Pawade (ERP Manager, Odoo - Python Based ERP at Zeeva International) and Mr.Abhijeet Mote (Python Data Analyst). Incharge : Priya R L	Departments of Computer, IT and MCA of VESIT in association with Foslipy Consultancy Services.	11th-12th July, 2016	2 Days

V.E.S.
Since 1962

Summary of Participants : Total number of participants :60

Sr. No.	Workshop	Class	Total No. of Participants
1	Data Analytics using R Programming	Passed Out (Passing Year: May 2016)	04
		BE	18
2	FOSS Technologies with Python Programming	SE	34
		TE	04

Report on Winter School Program (Academic Year 2016 – 17)

As a part of Skill Development, Department of Computer Engineering along with the departments of IT and MCA organised a Winter School Program for second, third, final year students of VESIT during the mid of this academic year. Total 16 participants were there, among them 13 participants from computer department and 03 participants from MCA. The details of the workshop is attached below.

Workshop : Data Integration and Business Intelligence with Pentaho and Hadoop

Departments of Computer, IT and MCA of VESIT organized Five days workshop on “Data Integration and Business Intelligence with Pentaho and Hadoop” from January 05-10, 2017 in collaboration with Asterix Solutions and Nilesh Bane Ascencetech System Pvt. Ltd. The objective of this Winter School Program is to learn how to integrate data for business intelligence using Pentaho and Hadoop.

The first three days session on Data Integration and Business Intelligence using Pentaho was taken by Mr. Nilesh Bane. He was an excellent trainer who helped the participants to understand how to transform data from one file format to another in Pentaho and also provided hands on session for generating reports which is used to perform Business Intelligence. The participants showed high level of enthusiasm and spirit of learning which encouraged the speaker to demonstrate the installation of BI Server in Pentaho.

The last two days workshop was on Big Data Analytics on Hadoop. The sessions were taken by Mr. Zartab Nakhwa the founder and CEO of Asterix Solutions. Sessions on First day covered the following details starting with the introduction to Big Data Analytics, the role of Hadoop, its Architecture and its command line installation. Second day started with the installation of IBM Biginsights followed by a hands on session.

Since 1962

PRAXIS 2016

VESIT had organized the Praxis Techfest, an intercollegiate festival on 22-23 September 2016. The theme 'Imagineering' which combined the scientific expertise of engineering students with technical skills. The event provided a varied platform to engineering students to showcase their technical skills across diverse events and workshops.

Press Releases

The Asian Age PG NO 04, 24 September 2016

ENGINEERING STUDENTS FACE OFF AGAINST EACH OTHER AT PRAXIS TECHFEST

Mumbai: Centred on the theme of 'Imagineering', which combines the scientific expertise of engineering students with technical skills, Vivekanand Education Society's Institute of Technology (VESIT) organised Praxis Techfest, an inter-collegiate festival, on September 22 and 23. The event provided a platform to engineering students to showcase their technical skills across diverse events and workshops. "More than 67 events were held in the two-day fest which comprised several fun events involving robotics, mechanics, racing, electronics and other domains. However, robotics events recorded the participation of a maximum number of students from different engineering colleges across Mumbai," said prof Manoj Sabnis, who is also the in-charge of Praxis Techfest.



Prahaar (Mumbai Prahaar) PG NO 04, 28
September 2016

व्हीईएसआयटीमध्ये
रंगला प्रॅक्सिस
टेकफेस्ट

विवेकानंद एज्युकेशन सोसायटीज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने (व्हीईएसआयटी) २२ व २३ सप्टेंबर रोजी, इंजिनीअरिंग विद्यार्थ्यांचे शास्त्रीय ज्ञान आणि तांत्रिक कौशल्य यांचा मेळ घालणाऱ्या 'इंजिनीअरिंग' या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित असलेल्या प्रॅक्सिस टेकफेस्ट या

आंतरमहाविद्यालयीन महोत्सवाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे इंजिनीअरिंग विद्यार्थ्यांना विविध उपक्रम व कार्यशाळेतून आपले तांत्रिक कौशल्य दर्शवण्याची संधी दिली.

'व्हीईएसआयटी गेली १४ वर्षे प्रॅक्सिसचे यशस्वी आयोजन करत आहे. इतक्या वर्षांमध्ये, हा कार्यक्रम सर्व पैलूंनी वाढला आहेच, शिवाय त्यामध्ये सहभागी होणाऱ्या मुंबईतील विविध इंजिनीअरिंग विद्यार्थ्यांचे प्रमाणही वाढले आहे. फ्रेशर्सना नावीन्यपूर्ण विचार करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते आणि अशा फेस्टमुळे विद्यार्थ्यांना कल्पक विचार करण्यासाठी मदत होते' असे व्हीईएसआयटीच्या प्राचार्य डॉ. जे. एम. नायर यांनी सांगितले.

'दोन दिवसांच्या टेकफेस्टमध्ये ६७ हून अधिक उपक्रम आयोजित केले होते. त्यामध्ये विविध विभागातील अनेक धमाल उपक्रमांचा समावेश होता. रोबोटिक्स, मेकॅनिक्स, रॅसिंग, टेक्निकल, इलेक्ट्रॉनिक असे उपक्रम पार पडले. त्यामध्ये रोबोटिक्स उपक्रमांमध्ये मुंबईतील विविध इंजिनीअरिंग कॉलेजांतील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवला' असे प्रॅक्सिस टेकफेस्टचे प्रमुख प्रा. मनोज सबनीस यांनी सांगितले. 'व्हीईएस सध्याच्या पिढ्यांमध्ये शास्त्रीय वृत्ती रुजवण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि प्रॅक्सिससारख्या कार्यक्रमांमुळे तांत्रिक व इंजिनीअरिंगच्या विविध शाखांतील विद्यार्थ्यांमध्ये सहयोग वाढीस लागण्यासाठी मदत होते. तांत्रिक ज्ञानामध्ये भर घालणाऱ्या पुस्तकी अभ्यासक्रमांबरोबरच, प्रॅक्सिससारख्या टेकफेस्टच्या आयोजनांमार्फत तांत्रिक कौशल्य दर्शवण्यासाठीच्या प्रकल्पांवर आधारित दृष्टिकोनही अतिशय महत्त्वाचा आहे' असे विवेकानंद एज्युकेशन सोसायटीचे सचिव दिनेश ताहिलियानी यांनी सांगितले. मुंबईतील अनेक उद्योगसुख शास्त्रज्ञ आणि इंजिनीअर्ससाठी, आपले शास्त्रीय ज्ञान आणि नावीन्य दर्शवण्यासाठी हा महोत्सव म्हणजे विशेष व्यासपीठ आहे.



Maharashtra Times (Mumbai Times) PG NO 03, 27 September 2016

चर्चा प्रेक्सिसच्या 'टेरिबली टाईनी'ची

इंशान घमंडे, कॉलेज क्लब रिपोर्टर

इंजिनीअरिंग कॉलेजांमध्ये
टेक फेस्टिवलची फारच धूम
असते. कारण टेक फेस्ट म्हणजे
इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी
पर्वणीच! अशा टेक फेस्टमध्ये
अत्याधुनिक तंत्रज्ञानाची झलक आणि
विद्यार्थ्यांच्या कल्पनांना वाव मिळतो.
असाच जल्लोपभरा माहोल विवेकानंद
एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट
ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये पाहायला
मिळाला. निमित्त होतं ते 'प्रेक्सिस' या
फेस्टिवलचं. या फेस्टिवलला 'महाराष्ट्र
टाइम्स' मीडिया पार्टनर होता.
यंदाची 'इंजिनेअरिंग' ही

फेस्टिवलची थीम अगदीच सार्थ ठरली
असं म्हणता येईल. कारण 'इंजिनीअरिंग'
आणि 'इंजिनेशन' यांचा सुंदर मिलाफ
या टेक फेस्टिवलमध्ये पाहायला
मिळाला. विविध तांत्रिक मॉडेल्स



सादर करण्याचं विद्यार्थ्यांचं हक्काचं
व्यासपीठ म्हणून टेक फेस्टकडे पाहिलं
जातं. यंदा प्रेक्सिस फेस्टिवलमध्येही
एकापेक्षा एक भन्नाट कल्पनांचा
अविष्कार पाहायला मिळाला. अशा
परिस्थितीत टेक्नॉलॉजीशी संबंधिक
हटके स्पर्धा म्हणजे विद्यार्थ्यांच्या
उत्साहात आणखीनच भर पडते.
इलेक्ट्रॉनिक्स, सॉफ्टवेअर, लॅन गेमिंग,
लॉजिक, रोबोटिक्स, फन अशा सहाही
विभागात विभागल्या गेलेल्या ३७
स्पर्धांना विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद
दिला. 'टेरिबली टाईनी' ही कार्यशाळा
यंदाच्या 'प्रेक्सिस'चं मुख्य आकर्षण
होतं. या अनोख्या कार्यशाळेची चर्चा
संपूर्ण कॉलेज विश्वात झाली.



Since 1962

Divya Bhaskar PG NO 03, 24 September 2016

टेकफेस्टमां शहरेनी 25 कोलेजोअे अतावी अेन्जिनिरिंगनी क्माल

आरंभो मंभा

विवेकानंद अेज्युकेशन सोसायटीज इन्स्टिट्यूट ऑफ टेकनोलॉजी (वीईएसआईटी) द्वारा आयोजित अे दिवसीय प्रॉक्सिस टेकफेस्टमां 25 अेन्जिनिरिंग कोलेजो अेन्जिनिरिंगनी क्मालनुं प्रदर्शन कर्युं अतुं. आ आंतरकोलेज महोत्सवनी आजे पूर्णाहुति यर्छी अती.

25 कोलेजना आशरे 8000 विद्यार्थीओ आ टेकफेस्टमां जोडाया अता. तेमने वैविध्यपूर्ण इवेन्ट्स अने वर्कशोप्समां तेमनी टेकनिकल कुशणता प्रदर्शित करवानुं मंय पण आ निमित्ते मण्युं अतुं.

एवलां 14 वर्षी आ महोत्सवनुं सकणतापूर्वक आयोजन करवामां आवे अे अने 67 वर्षे विद्यार्थीओ अने कोलेजोना सदस्याग वपी रळो अे. भास करीने इशर्सने नावीन्यपूर्ण रीते विचारवा माटे प्रेरणा मणे अे. विद्यार्थीओ तेमना विचारोने अर्दी यरी शके अे, अेम वीईएसआईटीना प्रिन्सिपाल डी. जे. अेम नायरे



प्रॉक्सिस टेकफेस्टमां विद्यार्थीओअे अेन्जिनिरिंगनी भूमीओ दशावी अती. ज्ञाव्युं अतुं.

आ टेकफेस्ट दरमियान 67वी वपु इवेन्ट्स योजाई अती, जेमां 67 इवेन्ट्स, रोबोटिक्स, मेकेनिक्स, रिसिंग, टेकनिकल, इलेक्ट्रॉनिक अने अन्य डोमेन्सनी समावेश यतो अतो. जोडे रोबोटिक्स इवेन्ट्समां भुंभईनी विविध अेन्जिनिरिंग कोलेजोमांथी महत्तम संख्यामां विद्यार्थीओअे भाग लीपो अतो, अेम प्रॉक्सिस

टेकफेस्टना ईन-थार्ज प्रो. मनोज सभनीसे ज्ञाव्युं अतुं. अमे मोजूद पेडीमां वैज्ञानिक जोरा त्ररवा भागीअे छीअे. प्रॉक्सिस जेवी इवेन्ट्सथी टेकनिकल अने अेन्जिनिरिंग शाभाना विद्यार्थीओमां वैज्ञानिक कुशणता केणवाय अे, अेम विवेकानंद अेज्युकेशन सोसायटीना सेक्रेटरी दिनेश टाडिवियानीअे ज्ञाव्युं अतुं.

Lokmat (Hello
Mumbai) PG NO 03, 24
September 2016

प्रॉक्सिस टेकफेस्ट : आंतरमहाविद्यालयीन महोत्सवाला ८ हजार विद्यार्थ्यांची हजेरी हटके कल्पनांचा मेळावा!

मुंबई : विवेकानंद एज्युकेशन सोसायटीज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने (वीईएसआयटी) २२ व २३ सप्टेंबर रोजी, इजिनीअरिंग विद्याभ्यांचे शास्त्रीय ज्ञान आणि तांत्रिक कौशल्य यांचा मेळ घालणाऱ्या 'इंजिनीअरिंग' या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित असलेल्या प्रॉक्सिस टेकफेस्ट या आंतरमहाविद्यालयीन महोत्सवाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाने, इजिनीअरिंग विद्यार्थ्यांना विविध उपक्रम व कार्यशाळा यांतून आपले तांत्रिक कौशल्य दर्शवण्याची संधी दिली.

विवेकानंद एज्युकेशन सोसायटीज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गेली १४ वर्षे प्रॉक्सिसचे यशस्वी आयोजन करत आहे. इतक्या वर्षांमध्ये हा कार्यक्रम सर्व पेलुंनी वाढला आहेच, शिवाय त्यामध्ये सहभागी होणाऱ्या मुंबईतील विविध इजिनीअरिंग विद्याभ्यांचे प्रमाणही वाढले आहे. केशर्सना नावीन्यपूर्ण विचार करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते आणि अशा फेस्टमुळे विद्यार्थ्यांना कल्पक विचार करण्यासाठी मदत होते. असे वीईएसआयटीच्या प्राचार्य डॉ. जे.एम. नायर यांनी सांगितले.

दोन दिवसांच्या टेकफेस्टमध्ये ६७ हून अधिक उपक्रम आयोजित केले होते. त्यामध्ये विविध विभागातील अनेक धमाल उपक्रमांचा समावेश होता, जसे की, रोबोटिक्स, मेकेनिक्स, रिसिंग, टेकनिकल, इलेक्ट्रॉनिक, पारंत, रोबोटिक्स उपक्रमांमध्ये मुंबईतील विविध इजिनीअरिंग कॉलेजांतील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवला, असे प्रॉक्सिस टेकफेस्टचे प्रमुख प्रा. मनोज सभनीस यांनी सांगितले.

मुंबईतील अनेक उद्योगक्षेत्रांमध्ये आणि इजिनीअर्ससाठी, आपले शास्त्रीय ज्ञान आणि नावीन्य दर्शवण्यासाठी हा महोत्सव म्हणजे विशेष व्यासपीठ आहे. (प्रतिनिधी)



आज रात्रो ८.३० वा. वि. भावे वाशी

वि. भावे वाशी
२ ऑक्टोबर सायं. वार्षिक
सिनेमर विविध विस्तार प्रोत्साहन अर्धित

एक लक्ष्या त रात्रीत असं celebrity वाचक!

Since 1962

SHRESHTATA AWARD

On 15th October 2016, Tarleen Dand of EXTC D19C, Anant Gupta of CMPN D17C and Mayur Kalwani of INST D18 were awarded the Shresthta Award for conquering adversities while excelling in various domains and continued to maintain academic grades.



INTERNATIONAL YOGA DAY - 21st JUNE

On December 2014, the UN General Assembly had adopted a resolution with a record number of 177 co-sponsoring member states to establish the International Day of Yoga to be commemorated every year on 21st June under the call from our Prime Minister Shri Narendra Modi.



UN General Assembly recognized that Yoga provides a holistic approach to health and well-being bringing harmony in all walks of life. Yoga is essentially a spiritual discipline based on an extremely subtle science which focuses on bringing a balance between mind and body.

Since 1962

Today yoga is practiced, recognized and celebrated worldwide. The celebration of International day of yoga is supported by various global leaders. It is celebrated by the people of more than 170 countries including USA, China, Canada, etc. It is celebrated on an international level by organizing activities like yoga training camps, yoga competitions and other activities to enhance the awareness about yoga benefits amongst the masses all over the world.

Hence to celebrate this Important Day, the staff and students of Vivekanand Education Society's Institute of Technology along with VES College of Arts, Science and Commerce celebrated International Yoga Day under the guidance of Ms. Rita C Vazirani & Mr. Prasad Godse.

Ms. Rita C Vazirani "Executive Administrator" V.E.S. College of Arts, Science & Commerce is associated with the college for more than 33 years.

She is B.A in Yoga Shashtra, an experienced yoga teacher working with Yoga Sadhna Kendra for the past 15 years. The international Yoga Day celebrations were conducted under her guidance. The highlights of the event are as follows

Mr. Prasad Godse, Asst. Professor, VESIT initiated the introductory session by welcoming all as per the protocol established by the government. He initiated the event with a powerful prayer filling the minds of all with gratitude. This also helped in enhancing the benefits of the practice that followed.

Ms. Rita Vazirani, who conducted the event, started the session by a basic warm up, to gear the participants for the asana's that followed.

Five professional students having over eight years of experience, demonstrated all asanas for the participants to follow. They also portrayed advance yoga asanas demonstrating what can be ultimately achieved through devoted and regular practice. These advance practices were a treat for the eyes for the participants.

Around 160 students and staff from all the streams of V.E.S. Institute of Technology and VES College of Arts, Science & Commerce were part of this event.

The event was also graced by Dr. Anita Kanwar, Vice Principal of VES Arts Science & Commerce College. They actively participated in the event, paying close attention to all the asanas being performed.

Participants practiced the asana's with great enthusiasm and excitement followed by pranayama and meditation enducing a tranquil and focused state of mind.

It was in this receptive state of mind that the participants made a Sankalp

I commit, to make myself into a healthy, peaceful, joyful and loving human being. Through every action of mine, I will strive to create a peaceful and loving atmosphere around me. I strive to break the limitations of who I am right now and include the entire world as my own. I recognize the kinship of my own life with every other life. I recognize the unity of all there is

The event was then concluded with Shanti path, followed by smiling & peaceful and faces, thus making the event a huge success.



TREE PLANTATION PROGRAM (1ST July 2016)

As part of its support to environmental conservation measures and reiterating its commitment to increasing the green cover in the state, Vivekanand Education Society's Institute of Technology (VESIT) undertook a tree plantation drive on its sprawling campus on 1st July 2016. Students and faculty of the institute whole-heartedly participated in the drive which saw the planting of more than 50 trees. The tree plantation exercise was undertaken to lend strength to the 'Vanamahotsav 2016-17' initiative of the Maharashtra government under which three crore plants are planned to be planted across the state, started in July 2016.



Vivekanand Education Society's Institute Of Technology



Invites you for

TREE PLANTATION PROGRAM

1st July 2016



Venue : V.E.S. Institute of Technology

"Look deep into nature, and then you will understand everything better" – Albert Einstein



SINCE 1962

CULTURAL EVENTS

Udaan'16

As a trend of welcoming the budding engineers with great gusto and enthusiasm, the cultural council 2016-17 organized Udaan'16, setting new hopes of soaring high in their careers. Various inter class competitions such as group dance, poster making, innovation and Mr and Miss Fresher were held. The main motive of the cultural council behind Udaan'16 was something way beyond just rising hopes. It was, to inculcate team spirit and lay a foundation to the bonding in the classes.

A new initiative to spread awareness among the teenagers was taken forth by the Nashabandi Mandal Maharashtra Rajya by Amol Madame, the founder of the NGO. The NGO participation was a culmination of the combined efforts of the SoRT and Cultural council.

A new event, treasure hunt was added this year, winning which gave the students a direct entry to Praxis treasure hunt.

ILLUSION'17: SEE THE UNSEEN

Another cultural fiesta: Illusion'17 was an intra-collegiate competition wherein six teams comprising of students from all the five branches of engineering as well as MCA compete each other in various portfolios like dance, drama, sports, aesthetics and music. In addition to these, a new portfolio was introduced by the cultural council this year i.e Visual Arts wherein the video editing and photography skills of various teams were to be tested. Each team comprises of one prudent and qualified team leader, and a managing committee for all the six portfolios apart from the participants. Illusion'17 was a grand four day affair which started on 11th January 2017 and went on till 14th January 2017.



SoRT VESIT



SoRT WEEK

SoRT week 2016 kick-started on the 29th of August. The major objective was reaching out to the needy, collaborating with NGOs- by volunteering to sell their products(handmade) in the college. This year, SoRT collaborated with 5 NGO's in all, namely, National Association For Equal Opportunities for Handicapped (NASEOH, Chembur) ,Are You Recycling? (RUR, Matunga) , Bal Anand(Chembur) , Self Esteem (Chembur) and Karmayog.

A Virtual Reality workshop was also included in association with People for the Ethical Treatment of Animals i.e., PETA, which helped us spread awareness about cruelty against animals in our campus.

A setup of desks on ground, second and fifth floor at the college premises was made. A variety of products made by the people at these NGOs were put up on display which included folders, bags, handicrafts, writing pads, candles, home decor items, jewelry and stationery. Donations boxes were kept on each floor where the students and the teachers donated generously throughout the week.

As goes every year, the major attention grabbers were the chocolates and brownies!

The overwhelming response from the staff and the students and lastly, the enthusiasm shown by all the SRIs led to this event being a huge success at the end of the week, 3rd September, 2016.

ORGAN DONATION DRIVE

SoRT in association with the Marrow Donor Registry (India) held a Bone Marrow Registration drive on the 12th of August, 2016 at the VESIT campus.

A total count of 168 registrations were made by the students and the staff, all under the proper guidance and supervision of doctors from Fortis/Raheja Hospital. The sample collection of cheek epithelial cells was done.

The registration desks were managed in an organised manner by the SoRT team and the event was smoothly conducted. Also, proper information was provided to the people who registered about the further process of donation if a match is found.

Spreading awareness about Bone Marrow Donation was very effective as a lot of people were unaware of this amazing way in which they can save a life!

BLOOD DONATION & MEDICAL CHECKUP CAMP

SoRT in association with Hashu Advani Memorial Trust and with the collaboration of doctors from JJ Hospital organised-

- 1) A blood donation camp
- 2) Thalassemia test
- 3) Eye checkup

On 22nd of July, 2016 at the VESIT campus. Active participation was seen from the students.

An overwhelming count of 140 people for blood donation, 200 for Thalassemia test and 150 for eye checkup turned up. All under proper guidance and supervision of doctors from JJ Hospital, all the donors were comfortable and taken care of professionally.

LITERARY ACTIVITIES

VESLit

VESLit Circle, an extension of the Language Lab, conducted numerous activities in the first semester of the Academic year 2016-17. The new student team of VESLit was formed in the month of August 2016 with Manoj Kamarajan from D14B as the student leader. It aims to provide students with a platform to showcase their skills in debate, creative writing, elocution and acting and also an arena for students interested in reading and films. In view of educating students with proper skills in the competitive areas and responding to the varied interest of students, three clubs were formed under this circle. Each club has its own student leader who along with the team would chart out the activities for the year.

The Film Club named "**Cinephila**" will screen different short films and documentaries. The film show is followed by discussions on the various perspective and impact it had on the audience. The sessions initiates and enables the audience to develop the skill of presenting their view to the society at large. Harsh Bhatia was elected as the student coordinator of this club. In the first session held on 30 September 2016 two short films were screened: 1. A Social life 2. Me & U. It was followed by a lively discussion by the students who could relate it to various aspects of their social and personal life.

The **Readers' Paradise**- the name of the reading club- was formed to cater to the interest of the book lovers. Swati Nair has been elected as the student coordinator of this club. It holds sessions every week where a pre- decided book is discussed. The guide/ link to soft copy is previously given to the students to help them gain access to this book. This club aims at improving the vocabulary of the students and also their reading skills. The first session was held on 27 September, 2016. The book discussed was 'The Guest Cat' written by the Japanese author Takashi Hiraide. Students were mailed a guide/ link to the book and also its PDF version 2 weeks prior to the date of the session. It had an amazing response from students.

NLEASH – The Power of Speaking is the Debating Club held its session every Thursday to hone the debating skills of VESITians. Lairai Karnik has been elected as the student coordinator. The club aims at providing students who are interested in debating, a platform to show case their talent and also giving them ground to constantly improve and upgrade themselves. Here the best students are also selected to represent the college in various inter collegiate debate competitions. The first event under this club was a huge hit as the student participated in large numbers to demonstrate

their debating skills. Selected students were sent to NMIMS and K J Somaiya for the inter collegiate debate competition.

VESLit was also instrumental in conducting an inter-class debate competition on 20 October 2016, sponsored by the UNION BANK of India, to inspire the young minds to think deeply on how this problem could be tackled and brought to a grinding halt. The delegates of UNION BANK included Mr. Subhash Vasandani, Sr. Manager, Vigilance Dept. Corporate Office; Mr. Ashok Upadhyay, Chief Manager, Zonal Vigilance Cell, Mumbai; Mr. Ramanarayanan, Branch Manager, Chembur Branch and Mr. Triviknam, Customer Relationship Manager, Chembur Branch. The topics for the final round included 'India can become a corruption free country by 2020', 'Social media helps to reduce corruption', 'RTI is an effective tool to tackle corruption', 'Corruption can never be eliminated in a democratic country' and 'Men are more susceptible to corruption than women'.

Apart from this, VESLit was also instrumental in preparing the students for the Declamation Contest conducted by National Maharashtra Education Summit & Awards 2016 on 4th November 2016 at Kalina Campus, University of Mumbai.

VIGILANCE AWARENESS WEEK

Vigilance Awareness Week was observed in the institute during 31st October to 5th November 2016. Students had taken Integrity Pledge in the class. All Staff had taken online Integrity Pledge available on Central Vigilance Commission's web site <http://pledge.cvc.nic.in/>

VACHAN PRERANA DIVAS

The 15th October 2016 was celebrated as Vachan Prerana Divas to commemorate the birth anniversary of former president, late Dr. A. P. J. Abdul Kalam.

On this day, there were stalls on the ground floor of the college, having a display of various inspirational books, religious books, biographies as well as works of literature. Some books were "Wings of Fire" by Dr. Kalam, "Gita" by C. Rajagopalachari, the Quoran, "Gitanjali" by Rabindranath Tagore and "Playing it my way", Sachin Tendulkar's autobiography.

V.E.S.
Since 1962

Banner published on 15 October 2016




Vivekanand Education Society's
Institute Of Technology



Celebrates



CONSTITUTION DAY - 26th November



V.E.S.

Since 1962

ALUMNI MEET

The Alumni meet was conducted on 7th January 2016 in the Amphitheatre at 7:00 PM.

The event started off with inspiring words by our Managing Trustee Shri. Dinesh Tahliani & Member Trustee Shri. Suresh Bharwani. The distinguished Alumni Award was presented to following alumnus.

Ms. Tanushree Bagrodia, (Computer – 2001), CFO and VP-IT of NRB Bearings Ltd (turnover USD 100m and Market Cap USD 200m), a leading provider of anti friction solutions to the global mobility industry.



She became the youngest CFO of a listed top 500 company in India. In March 2016 she was honoured as a top 100 CFO in India by CFO India and by UK's CIMA, and was the youngest woman in the honour roll. She is an invited member of CII's National CFO committee and a regular contributor at CII events. She was invited by FICCI to lead the automotive sector for an Indo-Mexican trade delegation to Mexico. In April 2016, INSEAD honoured her as the INSEADer of the month, a recognition for distinguished alumnus that include the current Finance Minister of Canada.

A keen observer of Indian politics, she covered the 2009 general elections for a US based online magazine, The south Wing. A thoughtful leader, she contributes to varied CFO publications and an aspiring writer, she has a regular blog that expresses her views on varied topics from women empowerment to life to city infrastructure.

Mr. Anubhav Sonthalia, (Computer – 2002) Co-founder & COO, SokratiAnubhav is responsible for formulating digital marketing strategies, managing ad spends, and driving transactions for Sokrati's numerous clients across seven countries, headquartered in Pune, India. He leads a team of 130 expert business analysts and oversees operations and delivery for Sokrati. Prior to co-founding Sokrati, Mr. Sonthalia was Product and Program Manager at Amazon Seattle, driving efficiency at scale for Amazon's Comparison Shopping Program.



Before moving to Product Management, Anubhav worked as a Software Engineer at Amazon, conceptualizing and implementing solutions for managing large (running into tens of millions of rows a day) data feeds from partners. Prior to joining Amazon, he built semantic web services used in biogrid task computing.

Since 1962

The brain behind all business operations in Sokrati, Anubhav leads with a keen diligence and thorough digital industry knowledge, and shares his key experiences at national and international forums.

Mr. Neeraj Vashi,(Computer -1990-91) (Founder and Director of Nivalink, a renowned travel services outfit since year 2000. Nivalink today is an expert in complex travel having offices in Mumbai, Delhi / NCR, Ahmedabad and Chennai. Nivalink till date would have catered to about 300,000+ customers, across 100+ cities in India and 50+ countries worldwide. Nivalink annually sends customers to about 500+ destinations to about 50+ countries worldwide.



VESIT distinguished Alumnus Mr. Dilipkumar Khandelwal, Managing Director, SAP Labs India and Executive VP & Global Head of Suite Engineering is selected in "40 UNDER FORTY" - India's Hottest Young Business Leaders 2016.

Press release of The Economics Times , Pg. No. 15,20 & 21 Dt. 28.9.2016.

A PLACE AT THE TABLE winners in the audience

THE ECONOMIC TIMES

40 UNDER FORTY

LEFT: MD, Sap Labs India and Executive VP & Global Head of Suite Engineering Dilipkumar Khandelwal (top), Devashish Jain and Neha Gokhale

HAPPY MOMENT Shweta Jain receives her prize from Anuraag Sawhney.

Shweta Jain, 40
 Founder/CEO, Knowledge Park Education, National Institute of Management, Gurukul, Rohtak
Who I want to be when I am 50: I want to be a PE fund in India. I want to be doing something beyond work that the younger generation can look up to and want to follow.

Toshni Tarnhani, 37
 Director, Project Arkways & Company
Who I want to be when I am 50: I want to be a PE fund in India. I want to be doing something beyond work that the younger generation can look up to and want to follow.

Dilipkumar Khandelwal, 39
 MD, SAP Labs India and Executive VP & Global Head of Suite Engineering

Kulvin Lalbhal, 30
 Founder/CEO, Muzi Food School
Who I want to be when I am 50: I want to be a PE fund in India. I want to be doing something beyond work that the younger generation can look up to and want to follow.

Priyanshu Singh, 37
 Founder/CEO, Muzi Food School

Prashant Tandon, 35
 Founder/CEO, Muzi Food School

Zoravar Kalra, 39
 Founder/CEO, Muzi Food School

THE BEST ADVICE I EVER GOT: FOLLOW YOUR PASSION AND NEVER LOOK BACK. I HAVE BEEN FOLLOWING IT EVER SINCE.

Dilipkumar Khandelwal, 39
 MD, SAP Labs India and Executive VP & Global Head of Suite Engineering
 Education: ISB, Hyderabad
 Previous jobs: Grasim

Claim to fame: Made SAP Labs one of the 10 best places to work for in India (as per The Economic Times' study - India's Best Companies to Work For)

Who I want to be when I am 50: I don't think it's prudent to plan for such a long horizon in a dynamic world. My long-term desire is to leverage technology to make a difference for the people around us by enabling our young entrepreneurs

Success to me is: The ability to do what I love every day and flexibility to take on new challenges. I believe success is in creating a positive difference in people around me. When I see them accomplished and happy I can probably call myself successful

THE BEST ADVICE I EVER GOT: INDIVIDUAL TALENT CAN FETCH YOU A GREAT SCORE, BUT TEAMWORK CAN HELP WIN A TOURNAMENT

India's Hottest Young Business Leaders

40 UNDER FORTY

How We Picked The 40

Exhaustive profiles of business leaders, lengthy deliberations by the jury and more resulted in the final list.

Work on the 2016 list of the 40 Under Forty list began by assembling a panel of highly accomplished jury members including SBI Chairperson Anandhan Brannayya, RPG Enterprises chairman Harsh Goenka, PepsiCo India chairman D Shrivakumar, philanthropist & entrepreneur Romit Srinivasa and Kullu Capital managing director Vani Kola.

The methodology comprised two phases: research & assessment

This initial list of 1,000 business leaders was drawn up from Spiceworks Smart's database, recommendations from companies, and from senior industry leaders. This was filtered based on the basis of depth, market-relevance and due diligence to a long list of 125. The list comprised a healthy balance of business professionals, entrepreneurs and lower to mid-levels across various industries. A rigorous and systematic assessment process was carried out on the long list using criteria prescribed by the jury that focused on primary three areas: a) business impact, contribution to the ecosystem and relative position in the industry. The jury deliberations were spread across three sessions, and each business leader was analyzed and discussed in detail. Through these meetings, the jury arrived at a shortlist of 50, all of whom met the rigorous bar set by the jury. The jury then

Members of Jury: Anandhan Brannayya, Harsh Goenka, D Shrivakumar, Romit Srinivasa, Vani Kola

Winners: Dilipkumar Khandelwal, Shweta Jain, Toshni Tarnhani, Kulvin Lalbhal, Priyanshu Singh, Prashant Tandon, Zoravar Kalra

Winning Moment: Dilipkumar Khandelwal receiving his award from Anuraag Sawhney.

Sinc 1962

Institute Advisory Board (IAB)

This year the IAB met on 3rd September 2016 and deliberated on the activities of institute.

The Advisory board members advised the Principal and the institute staff in the development and implementation of the Institute's Strategic Plan, annual activity plans and strategic initiative budget. The Board's focus is on research, policy and program issues and future plans.



Since 1962

Mumbai University Minor Research Grant Awarded for A.Y. 2015-16 & A. Y. 2016-17

<i>A. Y. 2015-16</i>			
1.	Mr. Parmeshwar Birajdar	ETRX	40,000/-
2.	Mrs. Dipti Khimani	INST	20,000/-
3.	Mrs. Madhumati Khuspe	EXTC (INST)	15,000/-
4.	Mr. Shobhit Khandare	EXTC	20,000/-
5.	Mrs. Shoba Krishnan	EXTC	35,000/-
6.	Dr. Rajani Mangala	EXTC(ETRX)	25,000/-

<i>A. Y. 2016-17</i>			
Sr. No	Name	Branch	Amount
1.	Dr. R.K. Kulkarni	EXTC	25,000/-
2.	Shri. Chandan Singh Rawat	EXTC	30,000/-
3.	Dr. Ranjan Bala Jain	ETRX(EXTC)	25,000/-
4.	Dr. Saylee Gharge	EXTC	25,000/-
5.	Mrs. Jyoti Bagate	EXTC	40,000/-
6.	Mrs. Manisha Joshi	EXTC	22,000/-
7.	Mrs. Rasika Naik	EXTC	21,000/-
8.	Dr. Nupur Giri	CMPN	20,000/-
9.	Mrs. Lifna C.S.	INFT(CMPN)	23,000/-
10.	Mrs. Jayassre Ramakrishnan	ETRX(INST)	25,000/-
11.	Mrs. Namrata Bonde	EXTC(INST)	15,000/-

Dr. R.K. Kulkarni has recently been appointed as member, Board of studies of EXTC at Mumbai University. He has been driving the syllabus change process. M.E. syllabus is modified and undergraduate syllabus is undergoing changes from credit based to choice based system

Prof. Parmeshwar Birajdar has received “Best Paper Award” and also “Travel Bursary Award” at the International Conference on Signal and Information Processing (IConSIP-2016), held at SGGS Institute of Engineering and Technology, Nanded, India, during 6th – 8th October 2016.

Shilpa Joshi is pursuing PhD under the guidance of Dr. R. K. Kulkarni. She entered the Avishkar Inter-collegiate Research convention 2016-17 (PhD Category). Title of the paper: ‘Novel filter designing for speckle noise removal from medical images.’ She also represented our college at district level, on 19th October at RAIT, Nerul, Navi Mumbai and entered national level with Third rank.



V.E.S.I.T - Competency Development Center” by “Automation Industry Association (AIA)” conducted “Integrated Automation: Basic Course” from 14th July 2016 to 21st July 2016. Mr. Kadar Shaikh, Mrs. Kadambari Sharma and Mrs. Kanchan Chavan of Instrumentation department were resource persons in “Basic Automation Course” conducted as a part of CAMPUS CONNECT INITIATIVE of Automation Industry Association (AIA). In this course of 50 hours, students were given hands-on training on the various modules based on Sensors, Pneumatics, Controls and Visualization and Motion Control Systems. These kits have been designed by a consortium of automation industry experts. Twenty students were trained in the course. Participating students were from Instrumentation (INST), Electronics (ETRX) and Electronics and Telecommunication (EXTC) branch. Two students were offered winter internship at Siemens, Airoli.

V.E.S. Institute of Technology (V.E.S.I.T) - Competency Development Center” by “Automation Industry Association (AIA)” conducted “Integrated Automation: Basic Course” again from 13th January 2017 to 20th January 2017. Five students were trained in the course.

VESIT Labview Academy, Instrumentation faculty, Mr. Kadar Shaikh, Mrs. Kanchan Chavan and Mrs. Sangeetha Prasanna Ram, conducted “Labview Core 1 and Core 2 course” for 16 students from 6th January 2017 to 12th January 2017.



Research Proposal with ISRO under Mars Orbiter Mission – An Opportunity (MOM-AO).

Since 1962

Research Proposal submitted by Electronics Engineering Department has been Approved & Sanctioned by ISRO under Mars Orbiter Mission – An Opportunity (MOM-AO). The proposed research work by the team is related to surface geology, composition and morphology of Mars, by utilizing the data captured by the on-board sensors.

Title of the Proposal:

“Martian landform segmentation based on structural similarity”

Summary of the proposed work

Due to availability of large amount of remote sensing data, there is an increasing need for automatically segmenting the regions of different landforms from a satellite image. Here we propose a method for landform classification for identifying a wide variety of landforms occurring over parts of the martian surface. Under the assumption that human visual perception is highly adapted for extracting structural information from a scene, we will introduce an alternative complementary framework for quality assessment based on the degradation of structural information. We pose the problem as: Given a satellite image of a large area, identify the different landform segments from the image, with a confidence measure for each detected landform segments.

The main contribution of this research work is twofold:

- i) An optimally compact visual dictionary is learned by pair-wise merging of visual words from an initially large dictionary.
- ii) **A structurally segmented map of the proposed quadrangle.**

Geeta Ajit Was a judge for English Elocution Competition held by Gandhi Smarak Nidhi in association with Mani Bhavan Gandhi Sangrahalaya on 26 July 2016 and for the Fourth Intercollegiate Debate Competition held at Sardar Patel College of Engineering, Mumbai on 6 October 2016.

Patents

1. Patent application was filed jointly by IIT Bombay and VESIT on Aug 26, 2016 for “Universal Hardware Partial Discharge Simulator.”
2. Agreement for collaboration was signed between IIT Bombay and VESIT for research work on “Investigation and Characterization of Partial Discharge phenomena in high voltage equipment” on April 7, 2016.

Mr. M.D. Patil from Instrumentation department, has successfully completed his PhD, from IIT-B on Nov 2, 2016. His PhD Thesis was titled as “Reduced order sliding mode control for Non-minimum phase systems: A special co-ordinate basis approach”.

Dr. Jayalekshmi Nair delivered a lecture on “Use of Kalman filter technique for data evaluation in nuclear data science” at seminar on Nuclear Reaction and Applications held at BARC during 2-12 November 2016 organized by Nuclear Data Physics Centre of India, BARC

व्हीईएसआयटी कॉलेजचा अभिनव उपक्रम

सोशल रिस्पॉन्सिबिलिटी टीमने (सॉर्ट) आणि सांस्कृतिक समितीने स्टा सुरक्षा मोहिमेसारख्या विविध सामाजिक मोहिमा राबवण्यासाठी करत, कनिष्ठ विद्यार्थ्यांचे स्वागत करत असल्याने हा दिवस महत्त्वाचा आहे. नशाबंदी मंडळाने सुरू केलेला प्रयत्न म्हणजे अमली पदार्थांच्या

नशाबंदी मंडळ, महाराष्ट्रचे सचिव व समन्वयक अमोल मदामे यांनी येत आहे, हे क्रांतिकारी पाऊल आहे. अमली पदार्थांच्या जाळ्यामध्ये

समन्येचे महत्त्व ओळखून सरकारी विभागांसोबत सहयोग करत आहेत आणि अमली पदार्थांविरुद्धी एकत्रितपणे सक्षम चळवळ उभी करत आहेत.'

अमली पदार्थांच्या धोक्याचा सामना करण्यासाठीच्या कॅम्पस जागृती मोहिमेचा भाग म्हणून, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र युथ अगेन्स्ट एलटीडी (लिकर, टोबॅको, ड्रग) हा उपक्रम सुरू करणार असून, त्यामध्ये अमली पदार्थांविरुद्धी मोहिमेचा प्रसार करण्यासाठी महाविद्यालयांमध्ये २० विद्यार्थी (१० मुले व १० मुली) स्वयंसेवक म्हणून निवडले जातील.

सर्टिफिकेट प्राप्त फेब्रुवारीपर्यंतच्या कालावधीत, या प्रसारक लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि समाजस्तरावर हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी फोटोग्राफी प्रदर्शन, पोस्टर स्पर्धा, तज्ञांचे चर्चासत्र, समुपदेशकांची कॉलेज भेट असे विविध कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत.

कॉलेजांच्या संकुलामध्ये अमली पदार्थ सेवनाचा वाढता प्रश्न आढोव्यात आणण्यासाठी विवेकानंद एज्युकेशन सोसायटीज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने (व्हीईएसआयटी)ने नशाबंदी मंडळ महाराष्ट्र या संघटनेला सहयोग करायचे ठरवले आहे. अमली पदार्थांच्या सेवनाचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी नियोजित व योग्य पद्धतीने प्रयत्न करण्यासाठी सरकारी विभागांसोबत सहयोग करणारी व्हीईएसआयटी ही महाराष्ट्रातील पहिली शैक्षणिक संस्था आहे.

सक्रिय सहभाग घेतला आहे.

नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र यासोबत केलेल्या सहयोगामुळे, कॉलेज संकुलातील अमली पदार्थांचा वाढता धोका कमी करण्यासाठीचा आमचा निश्चय अधोरेखित होतो. आम्ही हा उपक्रम फ्रेशर्स डे या दिवशी सुरू करायचे ठरवले.

या दिवशी, व्हीईएसआयटीमधील वॉरंट मंडळी मैत्रीचा हात पुढे

समन्येविषयी जागृती वाढवण्यासाठीचा विशेष उपक्रम आहे आणि राज्यातील अन्य शैक्षणिक संस्थांनीही आपल्या संकुलात अशाच प्रकारे उपक्रम राबवण्यासाठी सहयोग करावा,'अने मत व्हीईएसआयटीच्या प्राचार्या डॉ. जे. एम. नायर यांनी व्यक्त केले.

अमली पदार्थांविरुद्धी जागृती करण्यासाठी पाऊल टाकल्याबद्दल व्हीईएसआयटीचे अभिनंदन करत,



सांगितले, 'अमली पदार्थांबाबत जागृती करण्यासाठी उपक्रम हाती घेण्यासाठी, आमच्यासोबत सहयोग करण्यासाठी व्हीईएसआयटी पुढाकार

अडकण्याच्या बाबतीत विद्यार्थी हा समाजातील अतिशय संवेदनशील घटक असल्याने, महाराष्ट्रातील व्यावसायिक शिक्षण संस्था या

विद्यार्थ्यांसाठी 'नशामुक्त कॉलेज'

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

'विवेकानंद एज्युकेशन सोसायटीज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी'ने महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय विभागाशी संलग्न असलेल्या नशाबंदी मंडळासोबत 'नशामुक्त कॉलेज' हा उपक्रम हाती घेतला आहे. कॉलेजच्या परिसरामध्ये अमली पदार्थ सहज मिळतात. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन न मिळाल्यास ते व्यसनांच्या गर्तेत अडकू शकतात, त्यांना व्यसनधर्मीनेतेपासून परावृत्त करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले आहे.

'महाराष्ट्र नशाबंदी मंडळाने सुरू केलेला प्रयत्न म्हणजे अमली पदार्थांच्या

समन्येविषयी जागृती वाढवण्यासाठीचा विशेष उपक्रम आहे आणि राज्यातील इतर शैक्षणिक संस्थांनीही हा कार्यक्रम सुरू करायला हवा,' अशी अपेक्षा 'व्हीईएसआयटी'च्या प्राचार्या डॉ. जे. एम. नायर यांनी व्यक्त केली.

उद्घाटनसोहळा नुकताच झाला. नशाबंदी मंडळाचे सचिव व समन्वयक अमोल मदामे यांनी, 'विद्यार्थी अमली पदार्थांच्या गर्तेत मोठ्या प्रमाणात अडकत आहेत. त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी हा कार्यक्रम निश्चितच मदत करेल, अमली पदार्थांविरुद्धात सक्षम चळवळ उभी करण्यासही हेच विद्यार्थी मदत करतील, अशीही अपेक्षा व्यक्त केली.

मुंबईतील तरुणांमध्ये वाढतेय अमलीपदार्थांची नशा

नशाबंदी मंडळ आणि महाविद्यालयांचा संयुक्त विद्यमाने उपक्रम : महाराष्ट्र युथ अगेन्स्ट एलटीडी (लिकर, टोबॅको, ड्रग)

मुंबई : वारू तंबाखू आणि ड्रगची नशा सध्या तरुणांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात आहे. नशेपासून दूर राहण्यासाठी नशाबंदी मंडळाने पुढाकार घेतला असून कॉलेजांच्या संकुलामध्ये सहा महिन्यांची कॅम्पस जागृती मोहीम हाती घेतली आहे. याची सुरुवात इजिप्शियन कॉलेज विवेकानंद एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयापासून करण्यात येत आहे. अमलीपदार्थांच्या सेवनाचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी तसेच नियोजित व योग्य पद्धतीने प्रयत्न करण्यासाठी सरकारी विभागांसोबत सहयोग करणारी व्हीईएसआयटी ही महाराष्ट्रातील पहिली शैक्षणिक संस्था आहे.

अमलीपदार्थांबाबत जागृती सहयोग करण्यासाठी व्हीईएसआयटी प्रथम पुढाकार घेत आहे हे क्रांतिकारी



पाऊल आहे. अमलीपदार्थांच्या जाळ्यात अडकण्याच्या बाबतीत विद्यार्थी हा समाजातील अतिशय संवेदनशील घटक असल्याने महाराष्ट्रातील व्यावसायिक शिक्षण संस्था या समन्येचे महत्त्व ओळखून सरकारी विभागांसोबत सहयोग करत आहेत. अमलीपदार्थांविरुद्धी एकत्रितपणे सक्षम चळवळ उभी करत असल्याचे राज्य

नशाबंदी मंडळ सचिव व समन्वयक अमोल मदामे यांनी सांगितले. पूर्वी २२ ते २५ या वयोगटातील तरुण अमलीपदार्थ घेण्यास सुरुवात करत असत. आता हे प्रमाण १३ ते १५ वयोगटापर्यंत आल्यावेळी मदामे यांनी सांगितले.

तर व्हीईएसआयटीच्या सोशल रिस्पॉन्सिबिलिटी टीमने (सॉर्ट) आणि

सांस्कृतिक समितीने सामाजिक मोहिमा राबवण्यासाठी सक्रिय सहभाग घेतला आहे. नशाबंदी मंडळासोबत केलेल्या सहयोगामुळे, कॉलेज संकुलातील अमलीपदार्थांचा वाढता धोका कमी करण्यासाठी हा प्रयत्न आहे. हा उपक्रम फ्रेशर्स डे या दिवशी सुरू करायचे ठरवले आहे. वरिष्ठ मंडळी मैत्रीचा हात पुढे करत कनिष्ठ विद्यार्थ्यांचे स्वागत करत असल्याने हा दिवस महत्त्वाचा आहे. नशाबंदी मंडळाने सुरू केलेला प्रयत्न म्हणजे अमलीपदार्थांच्या समन्येविषयी जागृती वाढवण्यासाठी विशेष उपक्रम असल्याचे व्हीईएसआयटीच्या प्राचार्या डॉ. जे. एम. नायर यांनी व्यक्त केले. सप्टेंबर ते फेब्रुवारी दरम्यान या प्रश्नावर लक्ष केंद्रित करणे, समाजस्तरावर हा

व्यसनानां प्रतिष्ठा मिळू नये यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यादरम्यान राज्यात ३ हजार महाविद्यालये आहेत. प्रत्येक महाविद्यालयातून २० मुला-मुलींनी काम केल्यास ६० हजार प्रतिनिधी मिळतील. राज्याभर असे नेटवर्क तयार झाल्यास व्यसनमुक्ती होईल. अमोल मदामे, सचिव व समन्वयक, राज्य नशाबंदी मंडळ.

प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्यासाठी फोटोग्राफी प्रदर्शन, पोस्टर स्पर्धा, तज्ञांचे चर्चासत्र, समुपदेशकांची कॉलेजभेट असे विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.

Since 1962

अमली पदार्थ विरोधी जागृती करणे गरजेचे - जे.एम.नायर

मुंबई : तरुणांना अमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढणे आवश्यक आहे. यासाठी तरुणांना याविरोधी जागरूक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अगदी योग्य वयात अमली पदार्थांपासून ही पिढी लांब राहिली, तर अमली पदार्थ हद्दपार करता येईल, असे प्रतिपादन विवेकानंद एज्युकेशन सोसायटीज ऑफ एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजीच्या प्राचार्य डॉ. जे. एम.नायर यांनी केले.

चेंबूर येथील विवेकानंद एज्युकेशन सोसायटी ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या सोशल

रिस्पॉन्सिबिलिटी टीम आणि सांस्कृतिक समितीने अमली पदार्थ विरोधी काम करणाऱ्या नशाबंदी मंडळासोबत काम करण्याचे ठरवले आहे. नशाबंदी मंडळाच्या माध्यमातून महाविद्यालयातील विद्यार्थी काम करणार आहे. या वेळी उपक्रमाविषयी प्राचार्य डॉ. जे. एम.नायर बोलत होत्या. या प्रसंगी नशाबंदी महाराष्ट्राचे सचिव व समन्वयक अमोल मदामे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले की, 'पूर्वी २२ ते २५ या वयोगटातील तरुण अमली पदार्थांच्या आहारी जात होते,

पण आता १३ ते १५ वयोगटातील मुलेसुद्धा अमली पदार्थांच्या आहारी जात आहेत. अगदी न कळत्या वयात वार्डेट सवयी लागल्यामुळे या मुलांचे भविष्य धोक्यात येते. या मुलांना बाहेर काढण्याचे काम तरुणांच्या माध्यमातून होत आहे, याचा आनंद आहे.'

अमली पदार्थांविरोधी जागृती मोहिमेत तरुणांच्या सहभागासाठी फोटोग्राफी प्रदर्शन, पोस्टर स्पर्धा, तज्ज्ञांचे चर्चासत्र, समुपदेशकांची कॉलेजभेट, असे उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)

अमली पदार्थांच्या देशाच्या प्रगतीत अडथळ

एक दिवशीय परिसंवाद

मुंबई : अमली पदार्थांच्या तरुणांमधील वाढता प्रसार लक्षात घेवून देशाच्या प्रगतीस अडथळ निर्माण करणार आहे. या पार्श्वभूमीवर अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामाबाबत तरुणांमध्ये जनजागृती घडवण्याच्या हेतूने इंग्लिशीयरींग कॉलेज विवेकानंद एज्युकेशन सोसायटीज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने (व्हीईएसआयटी) मध्ये एकदिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाशी संलग्न असलेल्या नशाबंदी मंडळाने या कामी सहकार्य केले.

व्हीईएसआयटीच्या सोशल रिस्पॉन्सिबिलिटी टीमने (सॉई) आणि सांस्कृतिक समितीने रस्ता सुखा मोहिमेसारख्या विविध सामाजिक मोहिमा राबवण्यासाठी सक्रिय सहभाग घेतला आहे. नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र यासोबत केलेल्या सहयोगामुळे, कॉलेज संकुलातील अमली पदार्थांच्या वाढता धोखा कमी करण्यासाठीचा निरव्य अपोर्षित होतो. अगदी हा उपक्रम प्रारंभ डे व दिवशी सुरू करायचे

ठरवले. या दिवशी, व्हीईएसआयटीमधील वरिष्ठ मंडळी मैत्रीचा हात पुढे करत, कनिष्ठ विद्यार्थ्यांचे स्वागत करत असल्याने हा दिवस महत्त्वाचा आहे. नशाबंदी मंडळाने सुरू केलेला प्रदान म्हणजे अमली पदार्थांच्या समर्थकांविषयी जागृती वाढवण्यासाठीचा विरोधी उपक्रम आहे आणि राज्यातील अन्य शैक्षणिक संस्थांनीही आपल्या संकुलात अशाच प्रकारे उपक्रम राबवण्यासाठी सहयोग करावा, असे मत व्हीईएसआयटीच्या प्राचार्य डॉ. जे. एम. नायर यांनी व्यक्त केले. अमली पदार्थांबाबत जागृती करण्यासाठी उपक्रम हाती घेण्यासाठी, आमच्यासोबत सहयोग करण्यासाठी व्हीईएसआयटी घेतलेले पाऊल क्रांतिकारी आहे. विद्यार्थी समाजातील अतिमय संवेदनशील घटक असल्याने, महाराष्ट्रातील व्यावसायिक शिक्षण संस्था या समर्थके महत्त्व ओळखून सरकारी विभागांसोबत सहयोग करावा असे मत अमली पदार्थांविरोधी एकत्रितपणे सक्षम चळवळ उभी करत आहेत, असे नशाबंदी

मंडळ, महाराष्ट्रचे सचिव व समन्वयक अमोल मदामे म्हणाले.

असा असेल उपक्रम
अमली पदार्थांच्या धोक्याचा सामना करण्यासाठीच्या कॅम्पस जागृती मोहिमेचा भाग म्हणून नशाबंदी मंडळ महाराष्ट्र युथ अगेन्स्ट एलटीडी (लोक, टोबॅको, ड्रग) हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यावेळेस अमली पदार्थांविरोधी मोहिमेचा प्रसार करण्यासाठी महाविद्यालयांमध्ये २० विद्यार्थी (प्रत्येकी १० मुले व मुली) स्वयंसेवक म्हणून निवडले जातील. सप्टेंबरपासून फेब्रुवारीपर्यंतच्या कालावधीत या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि समाजसततत्वावर हा प्रश्न सोडवण्यासाठी श्वेत करण्यासाठी सेटोग्राफी प्रदर्शन, पोस्टर स्पर्धा, तज्ज्ञांचे चर्चासत्र, समुपदेशकांची कॉलेज भेट असे विविध कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत.



campus cocktail

Students to direct traffic during fests

NATIONAL SERVICE SCHEME Volunteers will assist traffic police at Lalbaugcha Raja during Ganeshotsav and at Bandra during Mount Mary fair

Muzab Qazi
+91 9820110210

MUMBAI: With the festive season kicking in, most colleges students are looking forward to taking a break from lectures. However, some of their classmates will step out on streets wearing fluorescent green jackets, stand at traffic junctions and near Ganapati pandals, guiding vehicles and directing the flow of devotees. These are National Service Scheme (NSS) volunteers, who assist the city police ensuring smooth flow of traffic and people during festivals. The city streets turn chaotic during the festive season. As the traffic police struggle with a shortage of personnel, students will lend a helping hand. The police are training students in traffic safety and management. "During the festive season, managing traffic becomes a task for our limited force. We have been seeking the help of college students, but the initiative was expanded under the new commission of police," said Sunil Paraskar, additional commissioner of police (traffic). Students started their voluntary service with dahi handi last week. On Thursday, around 20 students from Vivekananda Education Society's Institute in Tech-

STUDENTS LEND A HELPING HAND

The city streets turn chaotic during the festive season. As the traffic police struggle with a shortage of personnel, students will lend a helping hand. The police are training students in traffic safety and management. Students started their voluntary service with dahi handi last week.

THEY SAY

"The volunteers from our college ensure that devotees who come to see Lalbaugcha Raja move only behind the barricade erected for them, so that no inconvenience is caused to either traffic or the devotees."
RAMKHANDRA DHOLAM, student

"While many of our friends spend Ganeshotsav by visiting various Ganesh pandals, we enjoy directing traffic and guiding and helping policemen during this period."
HITESH AAKHADE, student



Students of Vivekananda Education Society's Institute of Technology in Chembur helped the police manage traffic during dahi handi celebrations.

KC College, Churchgate, said the college plans to train around 250 students from four south Mumbai colleges in traffic safety with the help of police and Traffic Training Institute in Byculla.

stayconnected with campuses across the city and let us know what is going on in yours.

HINDUSTAN TIMES CAMPUS COCKTAIL IS ON FACEBOOK

Have you volunteered for similar events? What has your experience been like? write to usat hntro@hindustantimes.com

अमली पदार्थविरोधी विद्यार्थ्यांचा उपक्रम

शाळा-महाविद्यालय आणि शिक्षण संकुलामध्ये अमली पदार्थ सेवनाचा वाढता प्रश्न आटोक्यात आणण्यासाठी इंजिनीअरिंग कॉलेज विवेकानंद एज्युकेशन सोसायटीज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (व्हीईएसआयटी)ने महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळासोबत एक उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र यासोबत केलेल्या उपक्रमामुळे महाविद्यालय संकुलातील अमली पदार्थांचा वाढता धोका कमी करण्यासाठी मोठी मदत होणार आहे. राज्यात नशाबंदी मंडळाने सुरू केलेले अनेक कार्यक्रम हे अमली पदार्थांच्या समस्येविषयी जागृतीसाठी असून अन्य शैक्षणिक संस्थांनीही आपल्या संकुलात असे उपक्रम राबवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन प्राचार्या डॉ. जे. एम. नायर यांनी केले.

संस्था सभाचार

कोलेजनु नशाबंदी मंडळ साथे जोडाण



प्रिन्सिपल डॉ. जे. एम. नायरनी आगेवानींमां वीईएसआईटी कोलेज द्वारा नशीला पदार्थनी वधती समस्या विशे विविध सामाजिक गुंभेश भारद्दत जागृति देलाववा भाटे नशाबंदी मंडळ साथे जोडाण करवांमां आव्युं होवानी जाईरात करवांमां आवी छती.



पाइपलाइनवर नजर 'सेपर'ची

अजय उभारे, कॉलेज क्वब रिपेअर
muntainbox@gmail.com

पाइपलाइनसुच्युन्या झाल्या की त्यातून पाणीगळती होऊन लाखो लिटरस पाणी वाया जातं. या पाइपलाइनसची देखभाल, पाणीगळती रोधून काढणं हे खूप कठीण काम असतं. व्हीईएसआयटीमधला विद्यार्थी रोहित आणि सोमय्या कॉलेजमधला विद्यार्थी राहुल या करयप बंधूंनी हीच समस्या लक्षात घेऊन त्यावर उपाय शोधला आहे. जमिनीच्या खालून जाणाऱ्या पाइपलाइनची पाहणी करण्यासाठी त्यांनी 'सेपर' (सेमी-ऑटोमॅटिस पाइपलाइन एक्स्प्लोरेशन रोबो) तयार केला आहे. हा रोबो त्यासाठी उपयुक्त ठरणार असून, नॅशनल इन्स्ट्रुमेंट्सने आयोजित केलेल्या वार्षिक स्टुडेंट डिझाइन स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये सेपरने प्रवेश केला आहे.

अनेक पाइपलाइन्स या भूमिगत असतात आणि पारंपरिक पाहणी पध्तीतून त्यांची तपासणी व्यवस्थित करणे शक्य होत नाही. या पाइपलाइन्स चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी आणि भविष्यातलं संकट टाळण्यासाठी त्यांची नियमितपणे तपासणी, त्यांची दुरुस्ती करत राहणं आवश्यक असतं. मुंबईतल्या

पाइपलाइनसचं व्यवस्थापन करण्याची जबाबदारी असलेल्या पालिकेकडे त्यासाठी विशिष्ट यंत्रणा आहे. त्यामध्ये रस्त्याखालील पाइपलाइनमधली पाण्याची गळती शोधण्यासाठी सार्जिंग रॉड घेतलेले 'सार्जिंग मुकदम' फेऱ्या मारतात. पण त्यांच्या कामालाही सैवती मर्यादा आहेत.

करयप बंधूंनी बनवलेला हा सेपर रोबो हा माज यादृष्टिनं महत्त्वाची कामगिरी करू शकतं. या सेपरचा उपयोग, तेल व वायू वाहून नेणाऱ्या पाइपलाइनसची कार्यक्षमता तपासण्यासाठीही करता येऊ शकते.

सेपर म्हणजे पाइपलाइन व्यवस्थेची स्थिती तपासण्यासाठी व त्याची नोंद ठेवण्यासाठी शोधलेला रोबो आहे. 'पालिकेच्या सध्याच्या पाइपलाइनची पाहणी करण्याच्या तंत्रज्ञानाच्या काही मर्यादा आहेत. तसंच यासाठी खूप खर्च करावा लागतो. नवी तंत्रज्ञान आणि अधिक कार्यक्षम असलेला सेपर सध्याच्या कालबाह्य तंत्रज्ञानाला तंत्रिकदृष्ट्या व्यवहार्य पर्याय ठरू शकतो', असं रोहित करयप याने सांगितलं. त्यांच्या या प्रकल्पामध्ये व्हीईएसआयटीचे प्रा. अभिजीत शेटे यांनी प्रकल्प विकासाच्या महत्त्वाच्या टप्प्यांत मोलाचे मार्गदर्शन केलं.

SHORT

TAKES

Remote system to track health

Mumbai: Recognising the need for developing a patient health monitoring system which is not only remotely accessible but also effective in real time, students of Vivekanand Education Society's Institute of Technology (VESI), have designed a Remote Patient Health Monitoring System. The system has been developed as part of VESIT's Department of Electronics and Telecommunication project for the Academic Year 2015-16. The system has been designed to check vital parameters of a patient like pulsing rate, ECG and blood pressure.

Since 1962

चलनाच्या गोंधळात व्हीईएसआयटी विद्यार्थ्यांचा मदतीचा हात

। मुंबई : व्हीईएस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, चेंबूर (व्हीईएसआयटी) येथील सोशल रिस्पॉन्सिबिलिटी टीमने (सॉर्ट), चेंबूरमधील बँकांमधून नोटा घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांसाठी मदतीचा हात देऊ केला आहे.

काळ्या पैशांमध्ये घट करण्यासाठी अंदाजे ५० विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने प्रयत्न केले. व्हीईएसआयटीमधील विद्यार्थ्यांनी बुधवारी चेंबूरमधील विविध बँकांमधून जुना नोटा बदलण्यासाठी आणि एटीएममधून नव्या नोटा काढून घेण्यासाठी लांब रांगांमध्ये अनेक तास उभ्या असलेल्या लोकांना स्वतःहून मदत केली.

जुन्या नोटा बदलण्यासाठी अर्ज भरण्यासाठी सहकार्य हव्या असलेल्या वयस्क लोकांची त्यांनी विशेष काळजी घेतली. त्यांनी पाणी,

प्रथमोपचार, शुगर टॉफी यांचे वाटप केले आणि नोटा बदलून घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना व इतरांनाही सर्व प्रकारची मदत केली. रांगेमध्ये उभ्या असलेल्या सामान्य जनतेला होणारा त्रास पाहता आम्ही काळ्या पैसा कमी करण्यासाठी सरकारला मदत करायचे ठरवले असल्याचे व्हीईएसआयटीमधील सॉर्टचे सचिव कौस्तुभ ढाके यांनी सांगितले.

तर, मला आमच्या विद्यार्थ्यांचा अभिमान वाटतो. या उपक्रमातून त्यांनी समाजाची सेवा करताना, अनुभूती आणि नैतिक कर्तव्यांची जाणीव दर्शवली आहे. अन्य महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी हे मॉडेल म्हणून वापरले जावे. विद्यार्थ्यांच्या या कृतीचे नक्कीच कौतुक करायला हवे, असे व्हीईएसआयटीच्या प्राचार्य डॉ. जे. एम. नायर यांनी सांगितले.

बँकांच्या रांगेत उभ्या असणाऱ्यांना व्हीईएसआयटी विद्यार्थ्यांकडून मदत



मुंबई : चेंबूरच्या व्हीईएस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील सोशल रिस्पॉन्सिबिलिटी टीमने (सॉर्ट) चलन बदलण्यासाठी बँकांमधून उभ्या राहणाऱ्या नागरिकांना मदतीचा हात दिला.

चेंबूरमधील विविध बँकांमधून जुन्या नोटा बदलण्यासाठी आणि एटीएममधून नव्या नोटा काढून घेण्यासाठी लांब रांगांमध्ये अनेक तास उभ्या असलेल्या लोकांना मदत केली. जुन्या नोटा बदलण्यासाठी अर्ज भरण्यासाठी सहकार्य हवे असलेल्या वयस्क नागरिकांची त्यांनी विशेष काळजी घेतली. त्यांनी पाणी, प्रथमोपचार, शुगर टॉफी यांचे वाटप केले. रांगेमध्ये उभ्या असलेल्या बहुतांश व्यक्ती मध्यम वयस्थील आणि अल्प उत्पन्न घटतील होत्या. काळ्याचा मुर्चकाली दिवसचा त्यांना रांगेत उभे राहिलेले पाहून त्रास होत होता. त्यामुळे आम्ही काळ्या पैसा कमी करण्यासाठी सरकारला मदत करायचे ठरवले, असे व्हीईएसआयटीमधील सॉर्टचे सचिव कौस्तुभ ढाके यांनी सांगितले.

मला आमच्या विद्यार्थ्यांचा अभिमान वाटतो. या उपक्रमातून त्यांनी समाजाची सेवा करून, अनुभूती आणि नैतिक कर्तव्य यांची उत्तम दर्शवली आहे. अन्य महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी हे मॉडेल म्हणून वापरले जावे. विद्यार्थ्यांच्या या कृतीचे नक्कीच कौतुक करायला हवे, असे व्हीईएसआयटीचे प्राचार्य डॉ. जे. एम. नायर यांनी सांगितले.

Since 1962

VESIT students lend their helping hand to fight black money


Mumbai: The Social Responsibility Team (SoRT) of VES Institute of Technology, Chembur (VESIT) have come out to help the public who are trying to get currency notes from banks in Chembur.

Around fifty students volunteered their service towards the cause of eradicating black money. The students of the VESIT on Wednesday volunteered to help the public who struggled in long queues for long hours to get their old currencies changed and withdraw new currencies from ATMs in various banks in Chembur.

They took special care of elderly people who need assistance in filling up forms to exchange old currencies. They distributed water, first-aid assistance, sugar toffees, and extended all kinds of help to senior citizens and others get the currencies.

व्हीईएसआयटीच्या विद्यार्थ्यांची ज्येष्ठाना मदत

मुंबई, बुधवार (प्रतिनिधी) - व्हीईएस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजी, चेंबूर (व्हीईएसआयटी) येथील सोशल रिस्पॉन्सिबिलिटी टीमने आज चेंबूरमधील विविध बँकांमधून जुना नोटा बदलण्या ज्येष्ठाना मदत केली. ज्येष्ठाना त्यांनी पाणी, प्रथमोपचार, शुगर टॉफी यांचे वाटप केले.



campus cocktail

College students queue up to help those outside ATMs

NO PAUCITY Students fill out forms, hand out refreshments to those standing in lines for cash

Shreya Bhandary
 MUMBAI: Long queues outside banks and ATMs have been a common sight for the past few days, and students from city-based colleges are taking this opportunity to help people in need. Be it helping people fill forms of money exchange at banks, or serve refreshments to people standing in queues for hours together, students from various city colleges have been visiting several banks to help ease out the process for many citizens. Last week, around 50 students of Vivekanand Education Society's Institute of Technology, Chembur set out to banks in their areas to serve water and refreshments to people standing in queues. "The queues looked never ending and people were visibly exhausted, so we decided to help them out. We also helped fill out forms for many people," said Saurabh Khatri, a student of the institute. Many colleges have also encouraged their students to take up similar projects as part of their social awareness program. Students of Matunga's R A Podar College visited two colleges in their neighbourhood to help people, especially senior citizens, finish their work. "Not only did our students help the public, but we also extended our help to banks. I personally spoke to bank managers in the vicinity and asked them if they need help, as they too were overloaded with work," said Shobhana Vasudevan, principal of the college.

HOW STUDENTS HAVE HELPED IN THE PAST

Many colleges in the city have adopted railway stations, and not only maintain the up-keep but also cleanliness at these stations. Vile Parle's Mithibai College has adopted Vile Parle station, and the students keep undertaking cleanliness drives and awareness programs there. The NCC cadets at many colleges help out Mumbai police and traffic police during Ganeshotsav, especially the idol immersion days, by helping with maneuvering traffic and public. Many colleges also send out their NCC cadets during heavy rainfall days, which have often led to traffic chaos in the city.



Volunteers hand out water bottles to tired citizens. HT PHOTO
 Colleges have also sent out their NCC cadets during heavy rainfall days, which have often led to traffic chaos in the city.

STUDENT SPEAK

Kaustubh Dhake, third year student of VES Institute of Technology, Chembur
 "Along with water and refreshments, we were also carrying first-aid kits because we had heard of many people fainting at banks due to dehydration or heat strokes. Our purpose was to help people in whatever little way possible."
Miloni Parekh, HSC student of KC College, Churchgate
 "Hundreds of people were waiting in queue for hours together every day, so we wanted to do something to make this process less cumbersome for them. We went around distributing snacks to people outside banks in faries, because some of them were standing in queues since early morning."

Pilots' objections to sickness rule f into DGCA inbox

Soubhik Mitra
 MUMBAI: Just three days after the pilots' unions asked members to individually raise concerns about a government proposal threatening to punish cockpit crew feigning illness, hundreds of emails have reached the aviation safety regulator's inbox. At least two pilots' unions, the Indian Commercial Pilots' Association (ICPA) and the National Aviators Guild (NAG) - told its members to comment on the draft proposal that warned grounding a pilot for good if found faking sickness. The ICPA is a body comprising more than 800 Air India pilots operating domestic flights and a few operations to nearby countries and the NAG represents about 1,500 pilots from Jet Airways. Together the two airlines cater to at least one out of three domestic fliers in India. "The proposal has disturbed the entire pilot fraternity in India. We felt individual voices would help us reach the Directorate General of Civil Aviation (DGCA)," said one of the union members, on condition of anonymity, as he is not authorised to speak to the media. HT has accessed some of the pilots' reaction to DGCA. "Rosters with pilots on stand shifts. It is never extent where day. But the pilots would work-life balance. I want to friends?" the DGCA. "I might mind if social co flight at that un read an DGC notes. "Pl which voice Indi lobt bus nry